

जिल्हा परिषदेच्या गट-क (वर्ग-३) व गट-ड
(वर्ग-४) च्या कर्मचाऱ्यांच्या बदल्यांच्या
धोरणाची अंमलबजावणी

महाराष्ट्र शासन
ग्राम विकास विभाग
शासन शुध्दीपत्रक क्रमांक: जिपब-४८१७/प्र.क्र.२२८/आस्था-१४

बांधकाम भवन, २५ मर्झबान पथ,

फोर्ट, मुंबई-४००००१.

दिनांक :- ०८ मार्च, २०१९

शासन शुध्दीपत्रक

वाचा :-

१) शासन निर्णय क्रमांक: जिपब-४१४/प्र.क्र.११२/आस्था-१४, दि.१५ मे, २०१४

शासन शुध्दीपत्रक :-

उपरोक्त संदर्भाधीन शासन निर्णयातील प्रकरण क्रमांक १ च्या परिच्छेद क्र.४ (२) ५)मधील
“आजी/माजी सैनिक व अर्धसैनिक जवानांच्या पत्नी” याऐवजी “आजी/माजी सैनिक व अर्धसैनिक
जवानांच्या पत्नी/विधवा” असे वाचावे.

सदर शासन शुध्दीपत्रक महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या
संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०१९०३०८१५२४२०५०२० असा
आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

(प्रि.शं.कांबळे)

अवर सचिव, महाराष्ट्र शासन

प्रति,

- १) मा. राज्यपाल महोदय यांचे सचिव, मलबार हिल, मुंबई
- २) मा.मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य यांचे प्रधान सचिव

- ३) मा.मंत्री/ मा.राज्यमंत्री ग्रामविकास, महाराष्ट्र राज्य यांचे खाजगी सचिव
- ४) मा. विरोधी पक्षनेता, विधानसभा/ विधानपरिषद महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय, मुंबई
- ५) सर्व सन्माननीय विधानसभा सदस्य / विधानपरिषद सदस्य, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय , मुंबई
- ६) मा. मुख्य सचिव यांचे उपसचिव, मंत्रालय, मुंबई
- ७) सर्व अपरमुख्य सचिव/प्रधान सचिव/ सचिव,सर्व मंत्रालयीन विभाग
- ८) सर्व विभागीय आयुक्त
- ९) सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद
- १०) उपायुक्त (आस्थापना) विभागीय आयुक्त कार्यालये (सर्व विभाग)
- ११) माहिती व जनसंपर्क संचालनालय यांना प्रसिध्दीसाठी अग्रेषित.
- १२) सर्व कार्यासने, ग्रामविकास विभाग,मंत्रालय,मुंबई-३२.
- १३) निवड नस्ती कार्या क्र.आस्था-१४, ग्रामविकास व जलसंधारण विभाग, मंत्रालय, मुंबई-३२